

कन्यादान योजनेतर्गत प्रलंबित
देयकाची रक्कम अदा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: सावियो-२०१०/प्र.क्र.०७/का.८

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: ३० जुलै, २०१३

वाचा :-

- १) शासन निर्णय, आ.वि.वि.क्रमांक-सावियो-२००३/प्र.क्र.१७९/का.८, दि.३ मार्च, २००६
- २) आयुक्तालयाचे पत्र क्र-विकास-२००८/प्र.क्र.१४(०८)/का.३(५), दिनांक ४ एप्रिल, २०१२
व दिनांक ७ डिसेंबर, २०१२
- ३) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांचे पत्र दिनांक ८-२-२०१३

प्रस्तावना :-

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, जि. गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रात सन २००७-०८ या वर्षात कन्यादान योजनेतर्गत आयोजित करण्यांत आलेल्या विवाह सोहळ्याकरिता संसार उपयोगी भांडी व कपडे इत्यादी साहित्याचा पुरवठा करण्यांत आला होता. सदर साहित्य पुरवठ्याबाबतचे लेखी आदेश नसल्याने आदेशाअभावी पुरवठ्याचे देयक प्रलंबित आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अहेरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालानुसार संबंधीत पुरवठाधारकाकडून साहित्याचा पुरवठा झाला आहे. तरी चालू आर्थिक वर्षात कन्यादान योजनेकरिता उपलब्ध तरतूदीतून सदर पुरवठ्याच्या प्रलंबित देयकाची रक्कम अदा करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २००७-०८ या आर्थिक वर्षात कन्यादान योजनेतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, जिल्हा गडचिरोली यांच्या कार्यक्षेत्रात सामुहिक विवाह सोहळ्यांकरिता संसार उपयोगी भांडी व कपडे इत्यादीच्या पुरवठ्याकरिता मंजूर रु.२,८५,५२५/- (अक्षरी रु. दोन लक्ष पंच्याऐंशी हजार पाचशे पंचवीस फक्त) इतक्या रक्कमेचे प्रलंबित देयक "सदर रक्कम तत्कालीन कन्यादान योजनेच्या प्रचलित शासन निर्णयातील अटीनुसार खर्च करण्यात आली आहे, याबाबत प्रथम खात्री करून तदनंतर देयक मंजूर करावे" या अटीच्या अधिन राहून सन २०१३-

१४ या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतूदीतुन सदर देयक अदा करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

सदरहू खर्च "मागणी क्रमांक टी-५, २२२५- अनु. जाती, अनु. जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- पंचवार्षिक योजनेतर्गत योजना, ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, ०१- जनजाती क्षेत्र उपयोजनातर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (३५) आदिवासी क्षेत्रामध्ये कन्यादान योजना - (२२२५ ३५०२) ३१, सहाय्यक अनुदाने " या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.४२९/व्यय-१४, दिनांक १-७-२०१३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७३०१७१३२७४५२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ. दि. सुर्यवंशी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर
३. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, जि. गडचिरोली
४. जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली.
५. महालेखापाल (लेखा परिक्षा)(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र -२, नागपूर
६. प्रधान सचिव (वित्त विभाग) मंत्रालय, मुंबई.
७. उप सचिव, (अर्थसंकल्प शाखा) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. कक्ष अधिकारी, (कार्यासन ०६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई .
९. निवड नस्ती, (कार्यासन ८), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई